

**November 04, 2020**

Corporate Relationship Department,  
BSE Limited,  
P.J. Towers, Dalal Street,  
Mumbai – 400 001.

**Through: BSE Listing Centre**

**Scrip Code: 540 788**

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz.- Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi), informing about the Board Meeting scheduled to be held on November 10, 2020 to, inter alia, consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended September 30, 2020.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

**For Aspira Pathlab & Diagnostics Limited**



**Mamta Mav**  
**Company Secretary**



**ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED**  
 CIN: L17100MH1984PLC033143  
 Regd. Office: Nylc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030  
 Tel.: 6867 7000 Fax: 6867 7279  
 Website: www.zodiaconline.com  
 Email id: contactus@zodiacmfc.com

**NOTICE**  
 Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11<sup>th</sup> November, 2020 at Mumbai, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half year ended 30<sup>th</sup> September, 2020 and to consider raising of Funds by way of Preferential Issue of Securities of the Company to the Promoters / Promoter Group of the Company and determine the issue price thereof.

As per Regulation 47(2), this Notice is also available on the website of the Company (www.zodiaconline.com) and the BSE Limited (www.bseindia.com) and NSEIL (www.nseindia.com).  
 For Zodiac Clothing Company Limited  
 Sd/-  
 Kumar Iyer  
 Company Secretary  
 Place: Mumbai M. No.: A9600  
 Date : 2<sup>nd</sup> November 2020

**KANSAI NEROLAC PAINTS LIMITED**  
 Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013  
 Tel: +91-22-24934001; Fax: +91-22-24973704; e-mail: investor@nerolac.com  
 Website: www.nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2020**  
 (Rs. In Crores)

Particulars	Standalone						Consolidated						
	For the quarter ended			For the six months ended			For the Year ended	For the quarter ended			For the six months ended		
	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
Total Income from Operations	1288.09	598.05	1243.52	1886.14	2706.99	4943.17	1383.21	638.92	1325.55	2022.13	2867.96	5279.97	
Net Profit for the Period (before Tax and Exceptional Items)	229.58	55.29	186.99	284.87	413.48	683.60	228.66	41.55	184.54	270.21	407.36	866.96	
Net Profit for the Period after tax (after Exceptional Items)	158.55	42.71	193.39	201.26	341.29	535.40	167.96	29.64	189.92	197.60	334.61	515.78	
Total Comprehensive Income for the Period	158.55	42.26	192.90	200.36	340.42	534.38	168.72	28.32	193.84	197.04	333.89	510.55	
Equity Share Capital	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	
Other Equity						3732.98						3706.41	
Earnings Per Equity Share (of Rs. 1/- each) (not annualised)													
Basic	2.94	0.79	3.59	3.73	6.33	9.94	3.12	0.62	3.54	3.74	6.25	9.67	
Diluted	2.94	0.79	3.59	3.73	6.33	9.94	3.12	0.62	3.54	3.74	6.25	9.67	

Note: The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Unaudited Financial Results are available on the websites of Stock Exchanges at <https://www.bseindia.com> and <https://www.nseindia.com> and also on the Company's website at <https://www.nerolac.com>. The auditors have expressed an unqualified review report on the financial results for the quarter and six months ended 30 September, 2020.

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED  
 H. M. BHARUKA  
 VICE CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

Place: Mumbai  
 Date : 3 November 2020

**Khadims'**  
 KHADIM INDIA LIMITED  
 Registered Office: "Kankaria Estate", 5th Floor, 6, Little Russell Street, Kolkata - 700071, West Bengal, India  
 Website: www.khadims.com  
 Tel No.: +91 33 4009 0501; Fax No.: +91 33 4009 0500  
 e-mail: compliance@khadims.com  
 CIN: L19129WB1981PLC034337

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020 inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020. This information is also available on [www.khadims.com](http://www.khadims.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For and on behalf of Khadim India Limited  
 Sd/-  
 Abhijit Dan  
 Company Secretary & Head-Legal

Place: Kolkata  
 Date: November 03, 2020

**GOLDCREST CORPORATION LIMITED**  
 CIN: L7498MH1983PLC029408  
 Devidas Mansion, 3<sup>rd</sup> Floor, Mereweather Road, Colaba, Mumbai - 400 039 Phone: 022 - 22837489 / 90  
 Website: www.goldcrestgroup.com Email: office@goldcrestgroup.com

**NOTICE**  
 Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 13, 2020 inter alia, to consider and approve the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 along with Limited Review Report. Pursuant to Regulation 47(2), the said notice may be accessed on the Company's website at [www.goldcrestgroup.com](http://www.goldcrestgroup.com) and may also be accessed at the website of the Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For GOLDCREST CORPORATION LIMITED  
 Sd/-  
 Marisa Ferreira  
 Company Secretary & Compliance Officer

Date: November 4, 2020  
 Place: Mumbai

**ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED**  
 Regd. Office: Flat No.2, R.D. Shah Bldg, Shradhanand Road, Opp. Ghatkopar Railway Station, Ghatkopar (West) 400086  
 E-mail: info@aspiradiagnostics.com  
 Website: www.aspiradiagnostics.com  
 CIN: L85100MH1973PLC289209

**NOTICE**  
 Notice is hereby given pursuant to applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Board of Directors of the Company shall meet on Tuesday, November 10, 2020 consider and approve, inter alia, the unaudited financial results of the Company for the quarter ended September 30, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at <https://www.aspiradiagnostics.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.bseindia.com>.

For Aspira Pathlab & Diagnostics Limited  
 Sd/-  
 Mamta Mav  
 Company Secretary

Place: Mumbai  
 Date: November 03, 2020

**Brigade Enterprises Limited**  
 Corporate Identity Number (CIN): L8510KA1995PLC019126  
 Regd. Off: 29<sup>th</sup> & 30<sup>th</sup> Floor, World Trade Center, Brigade Gateway Campus, 26/1, Dr. Rajkumar Road, Malleswaram-Rajajinagar, Bangalore - 560 055  
 Phone: 080 4137 9200  
 Email: investors@brigadegroup.com  
 Website: www.brigadegroup.com

**Notice**  
 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Wednesday, 11<sup>th</sup> November, 2020 to inter-alia consider & approve the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the second quarter and half year ended on 30<sup>th</sup> September, 2020.

This notice may also be assessed on the Company's website at [www.brigadegroup.com](http://www.brigadegroup.com) and may also be accessed on the website of the Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For Brigade Enterprises Limited  
 Sd/-  
 P. Om Prakash  
 Company Secretary & Compliance Officer

Bangalore  
 3<sup>rd</sup> November, 2020

**RAJA BHADUR INTERNATIONAL LIMITED**  
 Regd. Office: Hamm House, 3<sup>rd</sup> Floor, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai - 400001.  
 CIN: L17120MH1926PLC001273  
 Tel No. 022-22654278, Fax: 022-22655210  
 e-mail id: investor@rajabhadur.com website: www.rajabhadur.com

Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 10, 2020, at 02.30 p.m. to inter-alia approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2020.

The notice of board meeting is uploaded on the website of the company at <http://www.rajabhadur.com/nac.php> and also on the website of the Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For and on behalf of the Board  
 Raja Bhadur International Ltd.  
 Akash Joshi  
 Company Secretary & Compliance Officer  
 Place: Mumbai  
 Dated: November 03, 2020

**TATA POWER**  
 The Tata Power Company Limited (Corporate Contracts Department)  
 Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Sahar, Sahar Road, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India  
 (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000687

**NOTICE INVITING TENDER (NIT)**  
 The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following works, (Two Part Bidding).  
 Supply and Integration of Smart Meters. (Package Reference CC21VKD029).

For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested bidders to submit Tender Fee and Authorization Letter before 15:00 hrs. Thursday, 12<sup>th</sup> November 2020.

Future corrigendum or addendums, if any, shall be published on tender section of above mentioned website only.

**FGP LIMITED**  
 Regd. Office: Commercial Union House, 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001  
 CIN: L26100MH1962PLC012406  
 Tel No. (022) 22070273, 22015269  
 E-mail: investors@fgpltd.in  
 Website: www.fgpltd.in

**NOTICE**  
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Wednesday, November 11, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020.

This information is also available on the company's website viz. [www.fgpltd.in](http://www.fgpltd.in) and the website of the stock exchange [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For FGP Limited  
 Sd/-  
 Manish Tiwary  
 Company Secretary  
 Date: November 3, 2020

**Maheshwari Logistics Limited**  
 CIN: L60232GJ2006PLC049224  
 Regd Off: M.L. House, Shed No. A2-3/2 Opp. UPL, 1st Phase, GIDC, Vapi, Valsad GJ- 396195 Phone: 0260-2431024.  
 Email: info@mplbizcs@mplbiz

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 11<sup>th</sup> day of November, 2020 to consider and approve the Standalone and Consolidated unaudited Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2020.

The said notice may be accessed on the website of the Company [www.mplbiz.com](http://www.mplbiz.com) and also on Stock Exchanges website [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

By Order of Board  
 For Maheshwari Logistics Limited  
 Sd/-  
 Nandula. Vamsikrishna  
 Company Secretary  
 Dated: 03.11.2020  
 Place: Vapi

**emami realty limited**  
 CIN: L15400WB2006PLC121426  
 Regd. Off: Acropolis, 13th Floor, 1858/1, Rajdanga Main Road, Kasba, Kolkata - 700107  
 Website: www.emamirealty.com; Email: infra@emamirealty.com

**NOTICE**  
 Pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11th November, 2020 at its registered office at Acropolis, 13th Floor, 1858/1, Rajdanga Main Road, Kasba, Kolkata - 700107, inter alia, consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 2<sup>nd</sup> quarter and half-year ended 30<sup>th</sup> September, 2020. This information is also available on the Company's website viz., [www.emamirealty.com](http://www.emamirealty.com) and on the websites of the BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

For Emami Realty Limited  
 Sd/-  
 Payel Agarwal  
 Company Secretary  
 Place: Kolkata  
 Date: 3rd November, 2020

**ARSS INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED**  
 Registered Office- Plot No-38, Sector-A, Zone-D, Mancheswar Industrial Estate, Bhubaneswar-751010, Odisha, India, CIN: L14103OR2000PLC006230,  
 Tel No.: +91-0674-2602763, E-mail: cs@arssgroup.in, Website: www.arssgroup.in

Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the company will be held at Regd. Office of the Company on Wednesday, 11<sup>th</sup> November, 2020 inter alia, to consider, approve and take on record Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the company for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2020.

Further, as per company's code of Conduct for prohibition of Insider trading, the Trading window for dealing in securities of the company was closed for all designated person of the company and their immediately relatives since 1<sup>st</sup> October, 2020. The trading window shall remain close till the expiry of 48 hours after the announcement of Financial Results. The aforesaid information is also available on the website of the company i.e. at ([www.arssgroup.in](http://www.arssgroup.in))

By Order of the Board  
 For ARSS Infrastructure Projects Limited  
 Sd/-  
 Prakash Chhajer  
 (Company Secretary & Compliance Officer)

Place: Bhubaneswar  
 Date: 03.11.2020

**THOOTHUKUDI SMART CITY LIMITED**  
 TENDER NOTICE  
 (Two Cover System)

File No : E1/3209/2015(VOC Market Ph-I&II) Dated: 03.11.2020

The Managing Director, Thoothukudi Smart City Limited invites tenders for the works Construction VOC Market Phase-I & II in ABD area Thoothukudi City Municipal Corporation Under Thoothukudi Smart City Limited.

Contract Value : Rs.1485.00 Lakhs and Rs.1486.00 Lakhs

Bid documents Website address	: <a href="https://tntenders.gov.in">https://tntenders.gov.in</a> <a href="http://www.tenders.tn.gov.in">www.tenders.tn.gov.in</a>
Tender Schedule download	: From 06.11.2020 at 5.00 P.M to 09.12.2020 Upto 3.00 P.M
EMD Amount	: 1.Rs.14,85,000 /- 2.Rs.14,86,000/-
Pre Bid Meeting	: 16.11.2020 at 11.00 A.M
Tender Submission	: 09.12.2020 upto 3.00 P.M
Technical Bid Opening	: 10.12.2020 at 3.30 P.M

Online Bidders are requested to upload Bid Documents following the instructions and all the Scan Copy should be submitted Physically in Technical Bid cover.  
 If any Corrigendum / Addendum will be published only in the aforesaid Government Websites.

Managing Director  
 Thoothukudi Smart City Limited

DIPR / 4123 / TENDER / 2020

**JAGRAN PRAKASHAN LIMITED**  
 Registered Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar, Kanpur-208 005  
 Tel: +91 512 2216161, Fax: +91 512 2298040 Website: www.jpcorp.in, E-mail: investor@jagran.com  
 CIN:L22219UP1975PLC004147

**Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half-year ended September 30, 2020**  
 (Rs in Lakhs, except per share data)

Particulars	Quarter Ended		Half-year Ended		Year Ended
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total income from operations (net)	28,910.83	51,449.91	48,018.66	1,09,878.27	2,09,731.86
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,314.96	5,991.85	-4,747.45	16,056.83	28,578.92
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,314.96	5,991.85	-4,747.45	16,056.83	28,578.92
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,014.87	12,578.54	-3,416.20	19,153.57	28,090.02
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,166.44	12,543.83	-3,225.85	19,097.71	27,718.46
Equity Share Capital (Face value Rs. 2 per share)	5,624.00	5,928.24	5,624.00	5,928.24	5,624.00
Reserve (excluding revaluation reserve)					
Earnings Per Share (Face value of Rs. 2/- each) (not annualised)					
- Basic	0.46	4.12	-0.95	6.29	9.32
- Diluted	0.46	4.12	-0.95	6.29	9.32
Net Worth			2,11,825.89	2,16,580.28	2,14,851.74
Debture Redemption Reserve				1,003.47	
Debt Service Coverage Ratio (DSCR)			-1.01	7.74	3.02
Interest Service Coverage Ratio (ISCR)			0.54	13.5	12.88
Debt Equity Ratio			0.12	0.07	0.09
Net Debt/Tangible Net Worth			-0.12	-0.13	-0.09

Debt Equity Ratio: (Long Term Borrowings+Short Term Borrowings-Cash and Cash equivalents)/Net Worth (Shareholder Fund-Debt Balance of Profit and Loss-Miscellaneous Deferred Revenue Expenditure (not written off))

Ratios (including for comparative periods) have been computed based on the definition included in the Debenture Trust cum Mortgage Deed executed in the current period as under:

Net Debt/ Tangible net worth: [(Net Debt)-(Long Term Borrowings-Short Term Borrowings+Corporate guarantee and comfort letter issued for subsidiary-Cash and cash equivalents-debt/liquid mutual fund investments excluding mutual fund investments earned for borrowings); Tangible net worth=(Total Equity other than revaluations reserves- deferred tax-goodwill-other intangible assets)

Debt Service Coverage Ratio: (EBITDA-current tax+Minimum alternate tax credit)/(Interest+principal repayment of debt) ((EBITDA=(Profit before tax+depreciation and amortisations+interest expense+other income))

Interest Service Coverage Ratio: (EBITDA / Interest expense)

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of quarter / half-year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter / half-year ended Financial Results and items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of Regulation 52(4), the pertinent disclosures have been made and are available on the websites of the Stock Exchanges i.e. [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also available on the Company's website [www.jpcorp.in](http://www.jpcorp.in).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 03, 2020 and have been subject to limited review of the statutory auditors of the Company.
- Summary of Key Standalone Unaudited Financial Results is as follows:

Particulars	Quarter Ended		Half-year Ended		Year Ended
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total revenue from operations	25,275.81	43,310.23	42,721.94	92,188.06	1,77,224.50
Profit before Tax	3,540.03	5,416.25	951.15	14,387.95	28,829.03
Profit after Tax	2,631.63	9,657.56	704.15	15,602.68	28,228.34
Total Comprehensive income	2,631.63	9,628.43	704.15	15,561.86	25,858.42

For Jagran Prakashan Limited  
 Sd/-  
 Mahendra Mohan Gupta  
 (Chairman & Managing Director)

Date: 03.11.2020  
 Place: Kanpur

**Cox & Kings Limited**  
 Registered Office: Turner Morrison Building, 1st Floor, 16, Bank Street, Fort, Mumbai - 400 001.

**NOTICE**  
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Meeting of Committee of Creditors of the Company constituted under section 23 of The Insolvency and Bankruptcy Code, 2016 is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at 4.00 pm inter alia to consider and approve the Unaudited Financial Results for quarter ended June 2019, quarter and half year ended September 2019, quarter ended December 2019 and audited Financial Result for the year ended 31st March, 2020.

The notice is also available at Investor relations section of the company's website i.e. [www.coxandkings.com](http://www.coxandkings.com) and corporate announcement section of [nseindia.com](http://nseindia.com) and [bseindia.com](http://bseindia.com).

Place: Mumbai  
 Date: 03rd November, 2020

Sd/-  
 Ashutosh Agarwala  
 As Resolution Professional of Cox & Kings Ltd.  
 (IBBI Reg No-IBBI/PA-001/IP-P-01123/2018-2019/11901)

**EQUITAS HOLDINGS LIMITED**  
 CIN: L65100TN2007PLC064069  
 Regd. Office: 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II, No.769, Mount Road, Anna Salai, Chennai-600002  
 Tel: 044-4299 5000 | Fax: 044-4299 5050  
 www.equitas.in | Email: secretarial@equitas.in

**NOTICE**  
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 13, 2020, inter-alia to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

This information is also available on the website of the Company i.e. [www.equitas.in](http://www.equitas.in) and the website of Stock Exchanges, i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Equitas Holdings Limited,  
 Deepthi R,  
 Company Secretary

Place: Chennai  
 Date: November 03, 2020

**KIRLOSKAR ELECTRIC COMPANY LIMITED**  
 Registered Office: No. 19, 2nd Main Road, Peenya 1st Stage, Phase-1, Peenya, Bengaluru - 560 058  
 CIN: L31100KA1946PLC000415, Phone: 080 28397256; Fax: 080 28396727  
 E-mail: investors@kirloskarelectric.com, Website: www.kirloskarelectric.com

**NOTICE**  
 Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, that a meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020 to consider and approve, inter alia, the Ind-AS compliant unaudited financial results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

This information is also available on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) where the company's shares are listed & is also available on the website of the Company ([www.kirloskarelectric.com](http://www.kirloskarelectric.com))

By order of the Board,  
 For Kirloskar Electric Company Limited  
 K S Swarna Latha  
 Sr. General Manager (Legal) & Company Secretary

Place: Bengaluru  
 Date: 03.11.2020

**Mutual Funds**  
 Aditya Birla Sun Life Mutual Fund

**ADITYA BIRLA CAPITAL**  
 PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One India Bulls Centre, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B. Marg, Ephraimstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4355 8000. Fax: 4355 8110/8111. CIN: U65991MH1994PLC080811

**Addendum No. 15/2020**  
**Notice-cum-Addendum to the Statement of Additional Information ("SAI"), Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund**

**Undertaking of Investment Advisory Services by Aditya Birla Sun Life AMC Limited under Regulation 24(b) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996.**

**NOTICE IS HEREBY GIVEN THAT**, pursuant to the no-objection from SEBI vide its email dated July 15, 2020, Aditya Birla Sun Life AMC Limited ("ABSLAMC"), Investment Manager to Aditya Birla Sun Life Mutual Fund ("The Fund"), will offer non-binding Investment Advisory Services (including credit research) to Funds/Schemes managed by Aditya Birla Sun Life Asset Management Company Pte. Limited, a wholly owned subsidiary of ABSLAMC incorporated in Singapore, in accordance with Regulation 24(b) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 as amended from time to time.

In view of the above, the following provision will be inserted under section titled "Special Considerations" appearing in the SID and section titled "Other Activities of ABSLAMC" appearing in SAI:

"Pursuant to the no-objection from SEBI vide its email dated July 15, 2020, ABSLAMC will offer non-binding Investment Advisory Services (including credit research) to Funds/Schemes managed by Aditya Birla Sun Life Asset Management Company Pte. Limited, a wholly owned subsidiary of ABSLAMC incorporated in Singapore. While undertaking the aforesaid business activity, ABSLAMC will ensure that (i)

